

June 20, 2025

BSE Limited Corporate Relationship Department, 2nd Floor, New Trading Wing, Rotunda Building, P.J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001

Scrip Code: 544055

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051

Scrip Code: MUTHOOTMF

Dear Madam/Sir,

<u>Sub: Intimation of Publication of Newspaper Advertisement pertaining to convening of 33rd Annual</u> <u>General Meeting through Video Conferencing or Other Audio-Visual Means (OAVM)</u>

In pursuance to Regulation 30, Regulation 47 and other applicable regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, please find enclosed the copies of the newspaper advertisement published, pertaining to convening of 33rd Annual General Meeting through Video Conferencing or Other Audio-Visual Means (OAVM).

We request you to kindly take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully, For **Muthoot Microfin Limited**

Neethu Ajay Company Secretary and Chief Compliance Officer

MUTHOOT MICROFIN LIMITED

Centralised registry of lawyers, law firms soon

BHAVINI MISHRA New Delhi, 19 June

The Bar Council of India (BCI) is in the process of preparing a centralised registry of all law firms and lawyers to establish a democratically elected, pan-India organisation of Indian law firms, the lawyers' governing body said

'This organisation will ensure that voices from every region and practice level are included in the policy dialogues." BCI said.

ing to the Society of Indian Law

Firms"(SILF's) opposition to the entry of foreign lawyers and law firms into the country.

In its press release, the BCI said SILF did not represent the broad spectrum of Indian law firms. "It functions primarily as a closed group dominated by a few large, well-established firms. Its stance and actions do not reflect the concerns or aspirations of more than 90 per

cent of India's smaller or emerging law firms," the BCI said in a press note.

The Council, which is the Cyril Amarchand Mangaldas, The Council was respond- apex lawyers' representative to examine concerns around and governance body, had on the May 2025 notification on



managing partner of law firm

June 14 constituted a high-level the entry and operation of forcommittee chaired by senior eign lawyers and law firms in advocate Cyril Shroff, the India.

Shortly after this, on June 17, SILF formed a committee of lawyers, headed by Shardul with major foreign legal firms, Shroff to suggest changes to the enabling them to create a "par-

recently notified BCI rules allowing foreign lawyers and law firms to work in India.

The BCI said the feedback it had received indicated that SILF has historically acted to preserve its members' commercial interests at the expense of voung, deserving Indian lawyers and new legal practices striving to grow in an increasingly competitive and global legal arena. The lawyers' governing body also alleged that law firms comprising SILF had maintained close affiliations

allel legal services economy, wherein foreign legal work is funnelled through select

Indian firms". Corporate, transactional, and arbitrationrelated legal services in India have been monopolised by a small group of law firms, which has stifled the growth of smaller law firms and talented voung lawyers, the BCI said.

"The BCI, through these regulations, seeks to democratise access to cross-border legal work, and dismantle the structural monopolies within the Indian legal services sector," the release said.



TECHDIGEST (1) mybs.in/tech

15 UK campuses could dot Indian cities in 3 yrs

SANKET KOUL New Delhi, 19 June

Nearly 15 UK-based universities may be looking to set up campuses in India over the next three years, with Delhi-National Capital Region, Mumbai, Bengaluru, and Ahmedabad emerging as popular destinations, Rittika Chanda Parruck, director of education in India at the British Council, told Business Standard in a video interview.

This comes as several British universities - such as the Universities of Southampton, Liverpool, Coventry, York, and Aberdeen — have either announced plans to set up campuses in India or have received letters of intent from the education ministry

The development follows the University Grants Commission's (UGC's) 2023 notification of rules facilitating the entry of foreign higher education institutions into India as part of the National Education Policy (NEP) 2020 reforms.

Under these regulations, foreign institutions seeking to establish campuses in India must rank within the top 500 globally — either overall or in specific subject areas — and demonstrate outstanding expertise in their fields, subject to UGC approval.

Parruck added that while the number may rise in future, making firm predictions remains difficult for several reasons, as such processes take time to develop. "As this process unfolds, many universities are observing the first movers in this space. We believe that there will be greater positive traction as their confidence grows," she said.

On the question of what courses British universities might offer on their Indian campuses, Parruck said that while science, technology, engineering, and mathematics (STEM) remain popular, other courses ministry and UGC." Parruck said.



Rittika Chanda Parruck, director of education in India at the British Council, said the interested institutions are all public universities

in management and economics would also be available.

According to reports, the programmes will include undergraduate (UG) and postgraduate (PG) courses in areas such as computing and data science, business management, accounting and finance, and artificial intelligence, among others.

Parruck added that the interested institutions are all public universities, as nearly 90 per cent of higher education in the UK is delivered by public universities. "They are the ones that fall within the top 500 eligible universities. Each of these universities has its context, vision, operating model, and areas of strength," she said.

The British Council, she added, discusses the various opportunities available with institutions expressing interest in setting up in India. "We link them up with state governments to help them understand the local context. The British Council also works verv closelv with the

Taxi app set to rival Uber, Ola SANJEEB MUKHERJEE

New Delhi, 19 June

India's first app-based taxi service under the cooperative model, aimed at taking on Uber and Ola, called the Sahakar Taxi Cooperative, has been registered under the Multi-State Co-Operative Societies Act with an authorised share capital of ₹300 crore, senior officials said.

initially expected to start operations in Delhi, Gujarat, and Maharashtra around December, will gradually expand its footprint across the country.

ister of Cooperation Amit Shah announced the intention to launch a taxi ride-hailing service in the cooperative sector called Sahakar Taxi. The platform would also allow registration of twowheelers. rickshaws, taxis, and four-wheelers.

(Nabard), Indian Farmers Ferti-

IPL 2025 scored

record viewership

with 840 bn minutes'

The 18th season of the Indian Premier

League (IPL) clocked a billion viewers

across television (TV) and digital plat-

forms, garnering a record viewership of

840 billion minutes of total watch time.

Challengers Bengaluru (RCB) and

The final match between Royal

watch time: JioStar



Co-ops take the wheel: Sahakar

Road ahead

- The taxi registered with an authorised share capital of ₹300 crore
- Expected to start operations from Delhi, Gujarat, and Maharashtra around December
- Nearly 400 drivers are expected to be initially onboarded in the new taxi service

It is expected to create employment opportunities in Tier-II and Tier-III Cities

liser Cooperative (IFFCO). Krishak Bharati Cooperative (KRIBHCO), National Dairy Development

Each will be allowed to purchase five shares of ₹100 each to become members of the cooperative six months after joining.

'Unlike Uber and Ola, this taxi service will operate on three major principles: first, ensuring fair pricng for both drivers and passengers (concepts like surge pricing will not be permitted); second, redistribution of profits to drivers; and third, provision of social security for drivers," a senior official directly involved in the project said.

He added that the cooperative taxi service will not operate for profit, and all earnings will be redistributed among the drivers, with a portion allocated for their social security benefits.

"We have already initiated discussions with technology partners to develop a ride-sharing application for the service," the official explained.

An interim board has been formed to oversee initial operations. Rohit Gupta, deputy managing director of NCDC, is serving as chairman of the board. Other key members include V Sridhar (NDDB), Tarun Handa (Nafed), Naveen Kumar (Nabard), Santosh Shukla (IFFCO), and L P Godwin (KRIBHCO), among others.

Head Office : 'Lokmangal', 1501,

Shivajinagar, Pune - 411 005.



at ₹1,699, the audio device is equipped with 12.4mm dynamic bass drivers and supports features such as 3D Spatial Audio and AI-based call noise cancellation. The Bullets Wireless Z3 also comes with an IP55 rating

Facebook gets password-less sign in feature

Meta is adding sup-

port for passkey

authentication on

Facebook for both

or SMS-based one-

time codes, instead

verification like fin-

nition, or device

PINs.

iOS and Android

users. This new

Apple releases iOS18.6 beta Apple has released the first

versions of iOS 18.6, focusing on performanceenhance ments and bug fixes. This method lets users log update is in without passwords expected to be the last significant release relying on biometric under the iOS 18 series before the gerprints, face recogshift to iOS 26 begins later in the vear.

developer and public beta

muthoot MICROFIN

Corporate Identity Number: L65190MH1992PLC066228

MUTHOOT MICROFIN LIMITED: Regd. Office: 13th Floor, Parinee Crescenzo, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra -400051, Website: www.muthootmicrofin.com

33rd ANNUAL GENERAL MEETING (AGM) TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

Members are requested to note that the 33rd Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Thursday, July 24, 2025 at 3.30 PM (IST), through Video Conferencing (VC)/Other Audio- Visual Means (OAVM) in compliance with the provisions of the Companies Act. 2013 (the 20/2020, 10/2022, 09/2023 and 09/2024 dated May 5, 2020, December 28, 2022, September 25, 2023 and September 19, 2024, respectively issued by Ministry of Corporate Affairs ("MCA"), Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by SEBI and other Circulars issued by MCA and SEBI to hold AGM through VC /OAVM, from time to time, to transact the Ordinary and Special Businesses set out in the Notice of 33rd AGM without the physical presence of the members at a common venue.



India's higher edu tion institutes sca

Top 5 in research excellence (Non-IT &

The taxi service, which is

A few months ago, Union Min-

The Sahakar Taxi Cooperative has been promoted by eight major cooperatives: the National Cooperative Development Corporation (NCDC), Anand Milk Union, National Agricultural Cooperative Marketing Federation of India (Nafed), National Bank for Agriculture and Rural Development

Board (NDDB), and National Cooperative Exports. Each promoter has already committed ₹10 crore, amounting to around ₹80 crore in initial capi

tal for the taxi cooperative. Around 400 drivers are

expected to be onboarded initially.

for period of 1 year.'

RFP Ref No.: RFP 23/2025-26

GeM Bid Number: GEM/2025/B/6361602

Due date for Bid submission: 02.07.2025 17.00 hrs

up global ranking with a record 54 u versities being pegged as the glob best, according to World University Rankings 2026. It up from 46 in 202 making India's rep resentation the fourth-largest afte the US, UK, and China. The numb will rise further, s education minist Dharmendra Prac han on the back of India's National **Education Policy** thrust on researc innovation, and internationalisati GULVEEN AULAKH Source: 2026 World University Rankings

uca- aled zs				Non-Engineering) 2025
ini- bal o QS				 IISc Bangalore AIIMS, New Delhi
,	Academic up	Homi Bhabha		
: is 25, 29-	Top Universities in India	National Institute, Mumbai		
	IIT Delhi	150	123	ICAR-Indian
er	IIT Bombay	118	129	Agricultural
oer aid	IIT Madras	227	180	Research
	IIT Kharagpur	222	215	Institute, Pusa-New
er	IISc Bengaluru	211	219	Delhi
d-	IIT Kanpur	263	222	Jawaharlal
of	University of Delhi	328	328	Institute of
's h,	IIT Guwahati	344	334	Postgraduate
	IIT Roorkee	335	339	Medical
	Anna University	383	465	Education and Research
ion.	*Academic year			anu kesearch

Puniab Kings (PBKS) recorded 31.7 billion minutes of watch time across Jio-Star's platforms - Star Sports and JioHotstar - making it the mostwatched match in the history of T20 cricket, according to a press release by JioStar.

These numbers show that the oneweek suspension of the IPL due to the sensitive geopolitical situation between India and Pakistan hardly affected the league's viewership, it said.

"Across linear and digital platforms, the final (match) set new benchmarks in the history of T20 Cricket. On TV, powered by Star Sports, it registered the highest-ever reach for a T20 match at 169 million viewers and watch time at 15 billion minutes. On JioHotstar, the match rewrote digital history, emerging as the biggest T20 match ever with 892 million video views, 55 million peak concurrency, and 16.74 billion minutes of watch time," the release stated. **ROSHNI SHEKHAR**

Indian money in Swiss banks more than trebled to ₹37,600 cr in 2024

AGENCIES

19 June

Indian money parked in Swiss banks more than trebled in

2024 to 3.5 billion Swiss francs (nearly ₹37,600 crore) on the back of a huge jump in funds held through local branches and other financial institutions, annual data released by Switzerland's central bank showed on Thursday.

However, money in customer accounts of Indian clients rose by only 11 per cent the quantum of the in the year to 346 million Swiss franc (nearly ₹3,675 crore) and accounted for just about onetenth of overall funds.

The sharp increase in the overall funds follows a 70 per cent decline in funds parked by have in Swiss banks in the Indian individuals and firms in names Swiss banks, including through entities,

local branches and other financial institutions, in 2023 to a four-vear low of 1.04 billion Swiss francs.

This is the highest since their Indian clients at the end of 2021, when the total Indian 2023, included CHF 346 million

Source: IIRF

money in Swiss banks had hit a 14- MONEY IN ACCOUNTS OF INDIAN CLIENTS ROSE BY ONLY

11% to nearly National Bank (SNB) (up from CHF 10 mil-₹3,675 CRORE and do not indicate lion) through fiduciaries or trusts, and

much-debated alleged black CHF 135 million as 'other money held by Indians in Switamounts' due to customers in zerland. form of bonds, securities and These figures also do not various other financial instru-

include the money that ments (down from CHF 293 Indians, NRIs or others might million). of third-country

The total amount of CHF which it has been mostly on a 3,545.54 million, described by downward path, except for a few years including in 2011, the SNB as 'total liabilities' of Swiss banks or 'amounts due to' 2013, 2017, 2020, 2021, 2022 and 2023, according to SNB data.

Swiss National Bank in customer deposits (up from CHF 310 cuts rates to zero

million at 2023-end), The SNB cut its interest rate to CHF 3.02 billion held zero and did not rule out via other banks (up returning borrowing costs to from CHF 427 milnegative territory in future, lion), CHF 41 million although it stressed this was not a step it would take lightly.

The SNB reduced its policy rate by 25 basis points from 0.25 per cent, as expected by markets and a Reuters poll, to stand on the brink of negative rates for the first time since 2022.

The central bank now has the lowest borrowing costs The total amount stood at a among its peers, with markets record high of nearly 6.5 billion giving a 53 per cent probability Swiss francs in 2006, after of further cuts in September.

nterested bidders may download the RFP document from above mentioned sites. All further updates related to tenders will also be available on GeM Portal. Bank reserves the right to cancel or reschedule the RFP process without assigning any reason Sd/

Notice Inviting Tender (RFP)

Bank of Maharashtra invites sealed tender offers (Technical bid and

Commercial bid) from eligible and reputed bidders / service providers for

"RFP-23/2025-26 for upgrade and supply of VMware (1716) licenses

The detailed tender document is available on tender section of Bank's

website: https://www.bankofmaharashtra.in and Govt. e-Market

place (GeM) portal https://gem.gov.in/w.e.f. 19.06.2025 with following

General Manager, IT & Chief Digital Officer Date : 20.06.2025

PUBLIC ANNOUNCEMENT ORACLE HOME TEXTILE LIMITED - (IN LIQUIDATION) (CIN: U70102MH1985PLC036047) (CIN: U70102MH1985PLC036047) Regd. Office: Unit-216 Creative Industrial Centre, 12, N M Joshi Marg, Lower Parel(E), Mumbal, 400011 5tHE-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF ASSETS OF CD ON STANALONE BASIS (By the Liquidator- CA Mahesh Chand Gupta, Insolvency Professional)

Notice is hereby given to the public in general regarding sale of Assets of CD on a standalone basis formin part of Liquidation Estate, in accordance with section 35(f) of IBC 2016 read with regulation 32 and 33 (BBI (Liquidation Process) Regulations, 2016 & Schedule-I under regulation 33 through liquidator appointe by the Hon'ble NCLT, Mumbai Bench vide order dated 30.04.2024, as per the details given below SALE OF ASSETS OF CD ON A STANDALONE BASIS

SALE OF ASSETS OF CD ON A STANDALONE BASIS						
Particulars	Reserve Price (Rs.)	EMD Amount (Rs.)	Bid Increment Value (Rs.)			
BLOCK-III	3,50,00,000/-	35,00,000/-	5,00,000/-			
Plant & Machinery along with other Assets of the						
CD (Except Motor Vehicles, Bikes & Inventories)						
situated at Plot Nos. 1021, 1023, 1025, 1027, 1122,1124, 1126 & 1128 at Sarigam Notified						
Industrial Area, GIDC, Village- Sarigam, Taluka-						
Umbergaon, District-Valsad, Gujarat - 396165.						
Last date for Submission of Pre-Qualification	30th June, 202	25				
Documents, i.e. EOI/ Bid Form in requisite forms						
at Format A. 1, A. 2 and Affidavit and						
Undertaking under section 29A; execution of a						
Confidential Undertaking as per annexure I to VI						
by the prospective Bidder on the PORTAL. Last date for Access of the assets under auction	29th June, 202	25				
to facilitate inspection and due diligence by the	29th June, 202	10				
Bidder						
Last date for Submission of EMD by the	1st July, 2025					
a second the District on						

prospective Bidders ate and Time of Auction From 3:20 PM till 5:20 PM on 4th July 2025 (wit unlimited extension of 5 minutes each up to 8 PM

) E-Auction is being held on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS, WHATEVER THERE IS AND WITHOU RECOURSE BASIS" and will be conducted "Online". The E-Auction will be conducted through the approved service provider baanknet@psballiance.com on IBBI Portal, at the web porta https://libbi.baanknet.com E-Auction Process document containing E-Auction bid and Declaration by bidder, General terms and conditions of online auction sales are available or website https://libbi.baanknet.com/eauction-ibbi/home. Interested bidder(s) can register, bid and receive confirmation of their bid by electronic means. The requisition for additional information, if an be sent to E-mail ID: oracle.lqdn@outlook.com, giving the identity of the Applicant. E-Auction guide for Bidders and FAQ are available at www.ibbi.gov.in, which may

any clarification. Further, one may reach out to Ph. No. - +91 8291220220 or Email IE

support.baanknet@psballiance.com. Prospective bidders must submit all required documents, including a declaration of eligibility unde section 29A of the IBC, via the Baanknet platform, i.e., ibbi.baanknet.com

The Earnest Money Deposit (EMD) must be deposited through the Baanknet platform, i.e ibbi baanknet com

Prospective Bidders shall submit an undertaking that they do not suffer from any ineligibility under section 29A of the Code to the extent applicable and if found ineligible at any stage, the earnest deposited shall be forfeited.

The Bidders participating in the E-Auction Process, will have to Bid for an amount more than the Reserve Price for acquiring the assets of the Company. A Bidder may improve its offer, multiple times during the E-auction process. The attention Bidders is invited to the fact that the Bidders cannot place a Bid for a value below or equal to the Reserve Price. Such Bid will stand automatically disqualified.

Mahesh Chand Gupta Liquidator – Oracle Home Textile Limite IBBI Regn. No.: IBBI/IPA-001/IP-P01489/2018-2019/12304 AFA No. AA1/12304/02/311225/107665 Valid Upto - 31-12-2025 Regd. Address: FE-202, Salt Lake City, Sector-III, 1st Floor, Kolkata-700106 ate : 20-06-2025 Email ID: oracle.lqdn@outlook.com / mcgupta90@gmail.com Contact No. - +91 9831046652 Place : Kolkata

In compliance with the aforementioned circulars, electronic copies of the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-25 will be sent to all Members whose e-mail address is registered with the Company/ Registrar and Transfer Agent of the Company, M/s. K Fin Technologies Limited (RTA) or Depository Participants. Members holding shares in dematerialised mode are requested to register the e-mail address and mobile number with their relevant depository through Depository Participants. The Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year 2024-25, will also be made available in the website of the Company at investor relations section at www.muthootmicrofin.com, the stock exchanges BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the NSDL's Website www.nsdl.co.in

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The attendance of the members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Act. Pursuant to Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of SEBI(LODR) Regulations, 2015, members are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice convening the AGM using electronic voting system (e-voting) provided by NSDL. Detailed instructions and manner of joining the AGM and participation in the remote e-voting (e-voting from a place other than venue of the AGM) or casting vote through the e-voting system during the AGM will be provided in the AGM Notice. Members who are holding shares in physical mode and/or who have not registered their email address are requested to refer to the Notice of the AGM for the process to be followed for obtaining the User ID and password for casting the vote through Remote e-voting. The remote e-voting period commences on Monday, July 21, 2025 at 9.00 A.M (IST) and ends on Wednesday, July 23, 2025 at 5.00 PM (IST). Members who cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again during the AGM.

Procedure to raise questions/seek clarifications with respect to Annual

As the AGM is being conducted through VC/OAVM, members who wish to express their views or ask questions during the 33rd AGM of the Company may register themselves as speaker by sending an email to the Company at secretarial@muthootmicrofin.com on or before 5.00 PM IST on Tuesday, July 22, 2025, mentioning their name, demat account number, email address and mobile number. Members who do not wish to speak during the AGM but have queries may send their queries before 5.00 PM IST on Tuesday, July 22, 2025, mentioning their name, demat account number email address and mobile number at secretarial@muthootmicrofin.com.

The 33rd AGM Notice and Annual Report for the FY 2024-25 will be sent to the Members in accordance with the applicable laws on their registered email address in the due course.

Members facing any technical issue in login before / during the AGM can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at 022 - 4886 7000. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on.: 022 - 4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at evoting@nsdl.com.

For Muthoot Microfin Limited Date: June 20, 2025 Neethu Aiav Chief Compliance Officer and Company Secretary







Place: Kochi

vear-high of CHF 3.83 CUSTOMER billion. These are official figures reported by banks to the Swiss

पाच दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत ११ टक्क्यांनी वाढ

इस्रायल-इराण युद्धान भारतात इंधनाचा भडका

प्रशांत बारसिंग । नवराष्ट्र मुंबई: इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता वाढली आहे, ज्याचा थेट परिणाम भारतातील इंधनाच्या किमतींवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या अहवालानुसार, गेल्या पाच दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड

www.navarashtra.com

७५.३२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. यामुळे देशात महागाई वाढण्याचा धोका आहे आणि केंद्र सरकार ते थांबवण्याचा प्रयत्न आहे

करत इस्रायल-इराण युद्धामुळे तेलाची किंमत १२० डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होईल. भारत त्याच्या ८० टक्के तेलासाठी आयातीवर अवलंबून आहे, ज्यामध्ये इराक, सौदी अरेबिया आणि यूएईचा मोठा वाटा आहे. इस्रायल-इराण संघर्षामुळे, होर्मुझच्या सागरी तेल वाहतुकीत संकट निर्माण झाले आहे, जे जगाच्या २० टक्के तेल पुरवठा करते. इराणने हा मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे तेल पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. यामुळे, भारतातील राज्य कर वंगळता, पेट्रोल १०० रुपयांपर्यंत आणि डिझेल ९५ रुपयांपर्यंत प्रति लिटरपर्यंत जाऊ शकते, असे स्टँडर्ड अँड पूअर्स ग्लोबलने म्हटले आहे.

QUICK NEWS

सकल चलनवाढीत घट चांगले संकेत

कोलकाता. रेटिंग एजन्सी क्रिसिल लिमिटेडने म्हटले आहे की, या वर्षी मे महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित सकल चलनवाढ २.८ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत आहे. क्रिसिलने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, अन्न महागाईतील घट एकूण (मथळा) किरकोळ महागाई कमी करत आहे, परंतु मुख्य महागाई म्हणजेच उत्पादन क्षेत्राची महागाई वाढत आहे. तथापि, ती दशकाच्या ट्रेंडपेक्षा कमी आहे आणि आता सलग चार महिन्यांपासून चार टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

मोट्या कंपन्यांमध्ये एआयचा धोका वाढला

दिल्ली. एआय आता हळूहळू आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी धोका बनत आहे. मायक्रोसॉफ्टसारख्या महाकाय कंपनीने मे महिन्यातच ६००० कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. आता मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले जात आहे की, मायक्रोसॉफ्ट पुन्हा एकदा टाळेबंदीची तयारी करत आहे. टेक कंपनी म्हणते की, त्यांना एआयमध्ये त्यांची गुंतवणूक आणखी वाढवायची आहे.

- तेल बाजारातील अस्थिरताः इस्रायल-इराण युद्धामुळे, कच्च्या तेलाच्या किमती ११ रुपयांनी वाढल्या, ब्रेंट क्रूड ७५.३२ डॉलर प्रति बॅरलवर. भारताची तेल आयातः भारत ८० टक्के तेल आयात
 - करतो, इराक, सौदी अरेबिया, युएई हे मुख्य पुरवठादार आहेत (पेट्रोलियम मंत्रालय).
 - पुरवठा संकटः होर्मुझ समुद्रातील तेल वाहतूक संकट, जगातील २० टक्के तेल पुरवठ्यात व्यत्यय आला (ओपेक)
 - इंधनाच्या किमतीत वाढ (राज्य कर वगळता): पेट्रोल १०० रुपयांपर्यंत, डिझेल ९५ रुपयांपर्यंत प्रति लिटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
 - सध्याचा दर (राज्य कर वगळून): दिल्ली पेट्रोल ९४.७७ रुपये, डिझेल ८७.६७ रुपये प्रति लिटर (इंडियन ऑडल)
 - जागतिक बाजारपेठः ब्रेंट क्रूड ६.६३ टक्के वाढेल, डब्ल्यूटीआय क्रूड ७.३३ टक्के वाढेल
 - महागैराचारी फसवणूकः वाहतूक खर्चात वाढ झाल्यामुळे, अन्नधान्याच्या किमती १०-१५ टक्क्यांनी वाढतील (जागतिक बँक).
 - व्यापार मार्गः लाल समुद्रातील खडबडीतपणामुळे. मालवाहतूक वाहतुकीचा खर्च १०-१४ टक्क्यांनी वाढेल
 - इंधन पुरवठाः भारतात ६.५ दशलक्ष मेट्रिक टन तेलाचा पुरवठा आहे (पेट्रोलियम मंत्रालय).

चीनचा भारतीय कंपन्यांना अडसर टर्बियम आणि डिस्प्रोसियम या धातूच्या निर्यातीवर घातली बंदी चूंबकाची किंमत किती आहे?

\दिल्ली, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. चीनने काही धातूंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहने तसेच स्पीकर्स, घालण्यायोग्य वस्तू जसे की, स्मार्टवॉच इत्यादी आणि टीव्ही बनवणाऱ्या केंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कंपन्यांकडे कायमस्वरूपी चुंबकांचा साठा खूपच कमी आहे. त्यांना वाटते की उत्पादन थांबू शकते. उद्योगातील काही मोठ्या अधिकाऱ्यांचे आणि संघटनांचेही असेच म्हणणे आहे. चीनने ज्या सात दर्मिळ धातंच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, त्यात टर्बियम आणि डिस्प्रोसियम यांचा समावेश आहे. हे दोन्ही निओडायमियम-आयरन-बोरॉन (एनडीएफईबी) चुंबक बनवण्यासाठी खुप महत्वाचे आहेत. एनडीएफईबी चुंबकांना कायमस्वरूपी चुंबक म्हणतात. हे चुंबक लहान आणि शक्तिशाली ऑर्डिओ उत्पादनांसाठी सर्वोत्तम मानले जातात.

चिनी बंदरांवर चुंबक आणि चुंबक असलेली उत्पादने थांबवली जात आहेत. त्यांना हे कुठे वापरले जातील, असे सांगितले जात आहे. यामुळे, भारतातील स्पीकर उत्पादक कंपन्यांचे काम थांबले आहे. देशांतर्गत टीव्ही आणि ऑडिओ ब्रँडना पुरवठ्यात विलंब होत आहे.



🔊 असे सांगण्यात आले आहे की, या चुंबकांची किंमत उत्पादनाच्या एकूण किमतीच्या ७-७% पर्यंत आहे. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपन्या त्यांच्या जवळजवळ १००% वस्तू चीनमधून आयात करतात. ईएलसीआयएनएने म्हटले आहे की, 'एनडीएफईबी चुंबकांची उपलब्धता नसल्याने नोएडा, चेन्नई आणि पुणे येथील स्पीकर उत्पादन कारखाने बंद पडु शकतात. मूळ उपकरण उत्पादक कंपन्या स्पीकर आयात करण्यास सुरुवात करू शकतात. यामुळे 'मेक इन इंडिया' मोहिमेला नुकसान होईल.'

इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज

असोसिएशन ऑफ

इंडियाने सरकारला एक अहवाल दिला

आहे. या अहवालात

पर्यंत विस्तारीत

१४ जुलै, २०२५

१३ जुलै, २०२५

Riv अम्बत क्रेंते का:@In

ग्राहकांवर याचा काय परिणाम होईल तज्ज्ञांनी सांगितले. टीव्ही उत्पादक कंपनी व्हिडीओटेक्सचे संचालक अर्जुन बजाज म्हणाले की, चीनमधून कायमस्वरूपी चुंबकांच्या पुरवठ्यात विलंब होत आहे. यामुळे त्यांच्या उत्पादन नियोजनात अडथळा येत आहे. आता ते इतर पर्याय शोधत आहेत.

धावण्याचा दिवस

सोमवार

रविवार

पश्चिम रेल्वे

wr.indianrailways.gov.in

esternRly अन्तत कोंते का: 🔯 X.con

भु. औ. वि. कें.

ई-निविदा सूचना क्र. ७१ /०२४-२५

*दिल्ली. वृत्तसंस्था. ॲमेझॉनने भारतात त्यांचे ऑपरेशन नेटवर्क वाढवण्यासाठी २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची घोषणा केली. या गुंतवणुकीमुळे नेटवर्क विस्तार आणि अपग्रेडमध्ये मदत होईल. A COL

अ	तर मध्य रल्व					
खुला निविदा क्रमांक : जेएचएस-आरस	सीएनके-एम-ईसीए-२५-२६-१० दिनांकः १७.०६.२०२५					
	<u>ई-निविदा सूचना</u>					
मुख्य कारखाना व्यवस्थापक, रेल्वे कोच नुतनीकरण कारखाना, झांसीद्वारे भारताच्या राष्ट्रपतींच्या वतीने खालील कामासाठी अनभवी आणि इच्छक कंत्राटदारांकडन ई-निविदा मागवित आहेत.						
3 ,3						
कामाचे नाव : आरसीएनच्या झांसीमध्ये कामाच्या स्वरूपानुसार एलएचबी कोचेसच्या चाकांवर एडी करंट आरी (ईसीए) विधी द्वारे दोष शोधण्यासाठी तपासणी.						
कामाचे मूल्यः रु. १,२५,९३,५२४.४४	(१८% जीएसटी सह)					
इसारा रक्कमः रु. २,१३,०००.०० कामाचा पूर्तता कालावधीः छत्तीस महिने						
ऑन लाईन निविदा सादरीकरण समाप्ती दिनांक आणि वेळ : ११.०७.२०२५ रोजी ११:०० वा. पर्यंत.						
निविदा आणि निविदेच्या स्वरूपाची सविस्त	तर माहिती www.ireps.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध					
आहे.	1053/25(A)					
f North central railways 🔀 @CPRONCR 🌐 www.ncr.Indianrailways.gov.in						
🐷 उत्त	र मध्य रल्व					

निविदा सूचना क्र. ईएल-सी-पीआरव्हायजे-०५-२५-२६ दिनांकित १८.०६.२०२ ई-निविदा सूचना

गरताच्या राष्टपतींसाठी आणि त्यांच्या वतीने कार्यरत असलेले उप मुख्य विद्युत अभियंता/ बांधकाम म. रेल्वे/ प्रयागराज खालील कामासाठी विहित अर्जामध्ये खालील कामासाठी १४.०७.२०२५ रोजी १५:०४ **वा. पर्यंत** मागवित आहेत

कामाचे नाव : मिशन रफ्तार प्रकल्पाच्या संदर्भात उत्तर मध्य रेल्वेच्या जेओनाथपूर कानपूर अनुभागामधील विविध २५ केव्ही टिएसएस येथे सध्याच्या १३२ केव्ही ३ फेज डबल सर्किट ट्रान्समिशन लाईन च्य डीटोरिंगकरीता शिल्लक काम.

कामाचे जाहिरात मूल्य (रु. मध्ये): १६,५४,०४,३८२.५०/-बोली सुरक्षा (रु. मध्ये): ९,७७,०००/-पूर्तता कालावधीः ६ महिने

निविदा उघडण्याचा दिनांक : १४.०७.२०२५

टीपः-१. वरील ई-निविदांची संपूर्ण माहिती निविदा उघडण्याच्या तारखेला १५:०० वाजेपर्यं www.ireps.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. २. ई-निविदा स्वरूपात नसलेल्या निविदा स्वीकारल जाणार नाहीत. यासाठी. विक्रेत्यांनी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रासह आयआरईपीएस वेबसाइटवर नोंदणी करप आवश्यक आहे. ३. कोणत्याही अडचणीच्या बाबतीत आयआरईपीएस च्या वेबसाइटवर उपलब्ध असले पडेस्कशी संपर्क साधता येईल 1059/25(AS f North central railways 🌐 www.ncr.indianrailways.gov.in 🚿 @ CPRONCF



Corporate Identity Number: L65190MH1992PI C066228 MUTHOOT MICROFIN LIMITED: Regd. Office: 13th Floor, Parinee Crescenzo, Bandra Kurla mplex, Bandra East, Mumbai, Mabarashtra -400051, Website: www.muthootmicrofin.com

33rd ANNUAL GENERAL MEETING (AGM) TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

Members are requested to note that the 33rd Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Thursday, July 24, 2025 at 3.30 PM (IST), through Video Conferencing (VC)/Other Audio- Visual Means (OAVM) in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act), read with the Rules made thereunder and General Circular No. 20/2020, 10/2022, 09/2023 and 09/2024 dated May 5, 2020, December 28, 2022, September 25, 2023 and September 19, 2024, respectively issued by Ministry of Corporate Affairs ("MCA"), Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by SEBI and other Circulars issued by MCA and SEBI to hold AGM through VC /OAVM, from time to time, to transact the Ordinary and Special Businesses set out in the Notice of 33rd AGM without the physical presence of the members at a common venue

In compliance with the aforementioned circulars, electronic copies of the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2024-25 will be sent to all Members whose e-mail address is registered with the Company/ Registrar and Transfer Agent of the Company, M/s. K Fin Technologies Limited (RTA) or Depository Participants. Members holding shares in dematerialised mode are requested to register the e-mail address and mobile number with their relevant depository through Depository Participants. The Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year 2024-25, will also be made available in the website of the Company at investor relations section at www.muthootmicrofin.com. the stock exchanges, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the NSDL's Website www.nsdl.co.in

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The attendance of the members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Act. Pursuant to Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of SEBI(LODR) Regulations, 2015, members are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice convening the AGM using electronic voting system (e-voting) provided by NSDL. Detailed instructions and manner of joining the AGM and participation in the remote e-voting (e-voting from a place other than venue of the AGM) or casting vote through the e-voting system during the AGM will be provided in the AGM Notice. Members who are holding shares in physical mode and/ or who have not registered their email address are requested to refer to the Notice of the AGM for the process to be followed for obtaining the User ID and password for casting the vote through Remote e-voting. The remote e-voting period commences on Monday, July 21, 2025 at 9.00 A.M (IST) and ends on Wednesday, July 23, 2025 at 5.00 PM (IST). Members who cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again during the AGM Procedure to raise questions/seek clarifications with respect to Annual

सेन्सेक्स ८३ अंकांनी घसरला बाजार तिसऱ्या दिवशीही घसरला मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क.

स्थानिक शेअर बाँजार गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरला 🎆 आणि दोन्ही मानक निर्देशांक खाली आले. बीएसई सेन्सेक्स

८३ अंकांनी घसरला, तर 🖁 एनएसई निफ्टी १९ अंकांनी घसरला. इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान जागतिक स्तरावर कमकुवत कल दिसून येत असल्याने स्थानिक बाजारात घसरण झाली. तज्ज्ञांच्या मते, पॉलिसी रेट अपरिवर्तित ठेवण्याच्या यूएस फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचाही बाजाराच्या भावनेवर परिणाम झाला. अस्थिर व्यापारात, तीस शेअर्सवर आधारित बीएसई सेन्सेक्स ८२.७९ अंकांनी किंवा ०.१० टक्क्यांनी घसरून ८१,३६१.८७ अंकांवर बंद झाला. व्यापारादरम्यान, तो ८१,५८३.९४ अंकांनी वाढून ८१,१९१.०४ अंकांवर आला. बीएसईचे ३,०१८ शेअर्स तोट्यात होते तर ९५९ शेअर्स वाढीत होते. त्याचवेळी, १४० शेअर्सच्या किमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही. ५० शेअर्सवर आधारित एनएसई निफ्टी १८.८० अंकांनी किंवा ०.०८ टक्क्यांनी किंचित घसरणीसह २४,७९३.२५ अंकांवर बंद झाला. अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, इंडसइंड बॅंक, नेस्ले आणि टाटा स्टील हे प्रमुख तोट्यात होते. दुसरीकडे, महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन, लार्सन अँड टुब्रो, भारती एअरटेल आणि मारुती यांचे शेअर्स नफ्यात होते विदेशी बाजार : आशियाई बाजारात, जपानचा निक्केई, चीनचा

शांघाय कंपोझिट आणि हॉंगकॉंगचा हॅंग सेंग तोट्यात होता, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी किरकोळ वाढीसह बंद झाला. कच्चे तेल : जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड ०.२६ टक्क्यांनी वाढून



प्रति बॅरल \$७६.९० वर पोहोचला.



चालविण्यात येतील. सर्व आरक्षित तिकिटांकरीता मुळ आयडी पुरावा सोबत ठेवा. **महा**निर्मिती

*

१०० केव्ही

मोरीवली

सबस्टेशन

(२८६०११)

२२ केव्ही

अंबरनाथ-२

२२ केव्ही

एमआर-३०६

महावितरण

क्र.

۹.

З.

8.

वरील सर्व गाड्या विशेष

दरांनी विशेष गाड्या म्हणून

गाडी क्र.

09338

09333

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राकडून खालील पुरवठा / कामांसाठी ऑनलाईन निविदा मागविल्या जात आहेत.

अनु. क्र.	निविदा क्र. / विभाग	निविदा तपशील	निविदेची अंदाजित किंमत / बयाना रक्कम (रु.)
<i>х</i> .	३००००५८७०३ कोळसा हाताळणी विभाग २x५०० मे.वॅ.	भु.औ.वि.केंद्र दीपनगर येथील कोळसा हाताळणी विभाग २x५०० मेगावॅटमध्ये डस्ट कंटेनमेंट सिस्टम पुरवण्यासाठी आणि बसवण्यासाठी कामाचा करार.	₹.१,९५,७९,५६०/- ₹. १,९९,३००/-
ર.	३००००५८४२९ कोळसा हाताळणी विभाग	भु.औ.वि.केंद्र दीपनगर येथील कोळसा हाताळणी विभाग येथे १४० मेट्रिक टन क्षमतेच्या इन मोशन वेईंग सिस्टमचे डिझाइन, अभियांत्रिकी, उभारणी आणि कार्यान्वित करण्याच्या कामाचा करार.	रु.८७,८०,०००/- रु.९१,३००/-
ą.	३००००५८५६८ कोळसा हाताळणी विभाग १ x ६६०मे.वॅ.	भु.औ.वि.केंद्र दीपनगर येथे १x६६० मेगावॅट क्षमतेच्या कोळसा हाताळणी विभागा साठी आवश्यकतेनुसार बंकर पॉकिंग, स्क्रॅपिंग आणि ताडपत्नी घालण्याचे कामाचे कंलाट.	रु. ६५.२८,४२२ /- रु. ६८,८०० /-

पश्चिम रेल्वे वटवा 🖚 हुब्बळी जं. दरम्यान

गाड्यांच्या फेर्यांचा विस्तार करत आहे

गाडी क्र. ०७३३४ चे बुकिंग पीआरएस काउंटर्स येथे आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर

दि. २०.०६.२०२५ पासून सुरू होईल. थांब्यांच्या वेळा आणि रचना यासंबंधित अधिक माहितीकरीता, प्रवाशांनी कृपया

www.enquiry.indainrail.gov.in वर भेट द्यावी

इसल सह कर 🚺 faceboo

मुळ स्थानक आणि गंतव्यस्थान

वटवा - हुब्बली ज.

(साप्ताहिक विशेष)

हब्बली जं. - वटवा

साप्ताहिक विशेष)

निविदा खर्च १,१८०/ - (जीएसटी सहित) आहे. अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या. https://eprocurement.mahagenco.in/.

मुख्य अभियंता (सं.आणि सु.), भु. औ. वि. कें., दीपनगर.

स्टेशन रोड, भाजी मार्केट, मातोश्री नगर, जुने

पाठारे पॉर्क, आंबेडकर नगर, हरिओम पार्क, बीकेबीन

रोड, जागृत गल्ली, वेलफेअर सेंटर, रोटरी क्लब,

अभियंता, उल्हासनगर विभाग-२

जाहीर निवेदन

अंबरनाथ–(पू)/(प) व उल्हासनगर–४ /५ मधील ग्राहकांना सूचित करण्यांत येते की, खालील नमूद केलेल्या वाहींनीवर तांत्रिक दुरूस्तीचे काम करावयाचे असल्याने संबंधित वाहीनी दि २०.०६.२०२५ रोजी सुचीनुसार बंद राहतील. ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबददल महावितरण कंपनी दिलगीरी व्यक्त करीत आहे.

१३.०० ते १४.००

१२.०० ते ०१.००

(१ तास)

झाडांच्या फांद्या छाटणे, रि–

जंम्परिंगचे काम करणे, विद्युत

वाहीनीचे देखभाल/ दुरूस्तीचे

काम करणे.

रिजंम्परिंग करणे, विज वाहीनीचे

देखभाल व दुरूस्तीचे काम करणे.

कार्यकारी अभियंता, उल्हासनगर विभाग – १

उपकेंद्र	वाहीनी	दिनांक व वेळ	भागाचे नांव
	अंबरनाथ–१	१४.०० ते १५.०० (१ तास) दि. २०.०६.२०२५	उपविभाग

ेदिल्ली, नवराष्ट्र न्यूज नेटवके. सोन्याच्या कर्जांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन नियम व्यवसाय मॉडेल बदलतील आणि कर्जदारांमध्ये ऑपरेशनल ॲक्सिलिटी, सेवा उत्कृष्टता हे मुख्य फरक राहतील. एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने गुरुवारी हे सांगितले. रिझर्व्ह बँकेने २.५-५ लाख रुपयांच्या कर्ज रकमेसाठी सोन्याच्या कर्जासाठी कर्ज-मूल्याचे (एलटीव्ही) प्रमाण ८० टक्के आणि पाच लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जांसाठी ७५ टक्के निश्चित केले आहे. बदलांसाठी तयारी करण्यासाठी कर्जदारांना १ एप्रिल २०२६ पर्यंत वेळ आहे. 'सोन्याच्या आधारावर कर्जीवरील भारताचे नवीन नियम स्पर्धात्मक



लॅंडस्केपला पुन्हा आकार देऊ शकतात' या शीर्षकाच्या अहवालात, एस अँड पीने म्हटले आहे की, सोन्याच्या आधारावर कर्जांवरील रिझर्व्ह बँकेचे नवीन नियम देशाच्या वेगाने वाढणाऱ्या कर्ज क्षेत्रातील व्यवसाय मॉडेल बदलण्याची शक्यता आहे. आमच्या मते, कर्जदारांमध्ये ऑपरेशनल ऑक्सिलिटी आणि सेवा उत्कृष्टता हे प्रमुख फरक राहतील.

यूपीआयमुळे नाण्यांचा वापर कमा

दिल्ली, वृत्तसंस्था. यूपीआयचा ट्रेंड वाढल्याने नाणी मागणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. परिस्थिती अशी आहे की, त्यांचे चलनदेखील खूपच कमी झाले आहे. यूपीआय व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे नाण्यांचा वापर आता खूपच कमी झाला आहे. चलनात असलेल्या नाण्यांची संख्या आणि त्यांचे एकूण मूल्य २०१५-१६ च्या तुलनेत ही वाढ ८.

दरवर्षी कमी होत आहे. रिझर्व्ह बँकेने आकडेवारीवर आधारित केलेल्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, २०२४-२५ मध्ये चलनात असलेल्या नाण्यांची संख्या केवळ ३.६% त्याचवेळी, २०१६-१७ मध्ये यूपी

२२केव्ही १७

स्विचिंग सेक्शन

२२केव्ह

साईबाबा

स्विचिंग स्टेशन

	~
संपूर्ण देशभरात	
५,००० एटीएम बंद!	

ब्दिल्ली, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. देशात डिजिटल व्यवहारांचा ट्रेंड झपाट्याने वाढला असला तरी, रोख रकमेच्या व्यवहारांची गरज अजूनही कायम आहे. विशेषतः गेल्या पाच वर्षांत एटीएममधून रोख रक्कम काढण्यात ६% वाढ झाली आहे. असे असूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बँकांनी देशभरात हजारो एटीएम बंद केले आहेत. कमी झाले : आरबीआयच्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये

देशात बॅंक शाखांची संख्या १,३०,१७६ होती, तर २०२४-२५ मध्ये ही संख्या ९.३% वाढून १,४२,३५९ झाली आहे. याच कालावधीत, एटीएममधून एकूण रोख रक्कम काढण्याचे प्रमाण सुमारे ३०.६ लाख कोटी झाले आहे, जे २०२०-२१ मध्ये २८.८९ लाख कोटी होते, परंतु याच कालावधीत एटीएमची संख्या प्रचंड घटली

आहे. २०२२-२३ ते २०२४-२५

दरम्यान सुमारे ५,००० एटीएम काढून टाकण्यात आले. २०२०-२१ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील, खासगी आणि परदेशी बँकांच्या मालकीचे एटीएम २,११,३३२ होते, जे कांबा अंबरनाथ २०२४-२५ मध्ये २,११,६५६ पर्यंत कमी झाले. केवळ एटीएमच नाही तर कॅश डिपॉझिट मशीन्स म्हणजेच कॅश रिसायकलर्सची संख्यादेखील कमी झाली आहे. हे अशा वेळी शाखा वाढल्या, पण एटीएम घडत आहे जेव्हा ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागात एटीएमची गरज अजूनही कायम आहे. बँका एटीएमची संख्या कमी करण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्याची महागडी देखभाल. उद्योग मते, तज्ज्ञांच्या एटीएम ऑपरेशन्समध्ये कॅश व्यवस्थापन, कॅसेट स्वॅप, मशीन सर्व्हिसिंग आणि सुरक्षा असे अनेक खर्च येतात. याशिवाय, डिजिटल पेमेंटकडे ग्राहकांचा कल वाढल्याने एटीएमची उपयुक्तता काही प्रमाणात कमी

झाली आहे.

-२५ मध्ये चल केवळ ३.६%			रमआर २०६ अंबरनाथ पुर्व	(१ तास) दि.२०.०६.२०२५		गिष्ठा, यलफजर सटर, र शिवसेना शाखा एरिया.
-१७ मध्ये यूपीः न्ति ही वाढ ८.५	आय आले ते				कार्यव	Sd/- हारी अभियंता, उल्हास
		उपविभाग –	वीज बंदबाबत जाही १, २, ३ मधील वीज ग्राहकांना कळविण्यात ल्या वेळेत बंद राहील. तरी ग्राहकांनी कृपया र	येते की, दि. २०/०६	/२०२५ रोजी	
उपकेंद्र	फिडर	वेळ	प्रभावित क्षेत्र	कामाचा तप	मशिल	
१००केव्ही.मोहने सबस्टेशन	२२ केव्ही. एम ९	१२:०० ते १६:००	रेजन्सी, धोबीघाट, बेवास चौक, शहाड स्टेशन, तेजुमल चक्की, अजमेरा रेजन्सी, पॅराडाईस.	रिजंम्परिंगचे क जी.ओ.डी. बदल झाडांच्या फांद्य	ी करणे व	नमुंमपा असलेल्या विवि
१००केव्हीटाटा कांबा अंबरनाथ रिसिव्हिंग स्टेशन	२२ केव्ही. सी.आर १	१०:०० ते १५:००	जुना ओ.टी, झुलेलाल मंदिर बॅरेक ६२८, दुर्गामाता नगर, रमाबाई नगर, भैयासाहेब नगर, हनुमान नगर, आजाद नगर, राना ट्रेडींग ऐरीया, महादेव कंपाउंड, गणेश कंपाउंड, अग्रवाल कंपाउंड, मच्छी मार्केट.	झाडांच्या फांद्या छ। व थारवानी जी.ओ. व दुरूस्तीचे क	डी.चे देखभाल	सन 2025-26 योजनेअंतर्गत संकेतस्थळावर उक्त विगि योजनेसाठी ल
२२केव्ही १७ सेक्शन स्विचिंग	२२ केव्ही. फिडर नं. ३०५	१०:०० ते १५:००	सपना गार्डन, उ.म.पा. कार्यालय, सेक्शन ९७, अमन टॉकिज, मोबाईल बाजार, आर.के.टी.कॉलेज, शिव कॉलनी, हिरा मॅरेज हॉल, तिलसन मार्केट.	रिजंम्परिंग करणे, f देखभाल व दुरूस्ती	-	दि.31/07/202 स्विकारण्याचा करण्यात येणार

उद्योगविहार, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन,

अम्ब्रोसिया, पवई चौक, काजल पेट्रोल

पंप, लाहोर गल्ली, खन्ना कंपाउँड, वाघले

नगर, शांतीनगर, करोतियानगर, गौतम

नगर

अशोकनगर, ओटी सेक्शन,

अयोध्यानगर, पिंटो पार्क, वडलगाव,

पेहलुमल कंपाउँड, संतोषनगर,

धरमदरबारजवळील एरिया

म्युनीसीपल कौन्सिल आणि १ नं. एच. टी. ग्राहक (१ तास) फिडर नं. ३०९ दि. २०.०६.२०२५ १५.०० ते १६.०० लक्ष्मी नगर, कैलास नगर, पनवेलकर ग्रीन सिटी, २२ केव्ही एमआर-३१९ (१ तास) शिवाजी नगर . अंबरनाथ –३ বি. ২০.০६.২০২৭ १४.०० ते १५.०० जुना नविन बालाजी नगर,मीर्चीवाली, दिपक नगर, मेटल मोरवली फिडर नगर, कृष्ण नगर, ZP हिल, मुरलीधर नगर, गणेश नगर, फिडर नं. RC (१ तास) दि. २०.०६.२०२५ नवीन भेंडी पाडा, भास्कर नगर, कामगर पुतळा - 399 बुवापाडा, घाडगे नगर, खुंटवली, बालाजी नगर, शिवलींग नगर,न्यू कॉलनी, मातोश्री नगर,मोहन फेज १, २ व ४ नॅनो, अष्टविनायक बिल्डींग, विठुठल मंदिर,बटर कप. २२ केव्ही १२.०० ते ०१.०० लक्ष्मी नगर, कैलास नगर, पनवेलकर ग्रीन सिटी, एमआर-390 (१ तास) शिवाजी नगर,नवरे नगर, लोकनगरी,राह्ल इस्टेट,रॉयल अंबरनाथ पुर्व दि.२०.०६.२०२५ पार्क,कैलाश नगर,ग्रीन सिटी,लक्ष्मीनगर,मोरिवली पाडा,तेलंगे हाइट्स

As the AGM is being conducted through VC/OAVM, members who wish to express their views or ask questions during the 33rd AGM of the Company may register themselves as speaker by sending an email to the Company a secretarial@muthootmicrofin.com on or before 5.00 PM IST on Tuesday, July 22, 2025, mentioning their name, demat account number, email address and mobile number. Members who do not wish to speak during the AGM but have queries may send their queries before 5.00 PM IST on Tuesday, July 22, 2025, mentioning their name, demat account number, email address and mobile number at secretarial@muthootmicrofin.com.

The 33rd AGM Notice and Annual Report for the FY 2024-25 will be sent to the Members in accordance with the applicable laws on their registered email address in the due course.

Members facing any technical issue in login before / during the AGM can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at 022 - 4886 7000. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on.: 022 - 4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at evoting@nsdl.com

For Muthoot Microfin Limited Neethu Ajay

Date: June 20, 2025 Place: Kochi Chief Compliance Officer and Company Secretary

नवी मुंबई महानगरपालिका

समाज विकास विभाग

जाहीर आवाहन

नमुंमपा कार्यक्षेत्रातील गरीब व गरजू इ.1ली ते महाविदयालयीन पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विविध घटकातील विदयार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करणे हि योजना सन 2025-26 या आर्थिक वर्षात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी नोंदणी www.schemenmmc.com या संकेतस्थळावर करावयाचे आहे.

उक्त विविध घटकाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी लाभार्थी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावयाची मुदत दि.20/06/2025 ते दि.31/07/2025 पर्यंत आहे. त्याचप्रमाणे विहीत नमुन्यातील ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्याचा अंतिम दि.15/08/2025 असून अंतिम दिनांकानंतर प्राप्त अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

सदर शैक्षणिक शिष्यवृत्तीकरीता अटी व शर्ती www.schemenmmc.com या संकेत स्थळावर उपलब्ध असुन महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणा-या शिष्यवृत्ती योजनांचा महानगरपालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त गरीब व गरजू विदयार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

> किसनराव पलांडे उप आयुक्त (स.वि.वि) नवी मुंबई महानगरपालिका



२२ केव्ही.

फिडर नं

30£

२२ केव्ही.

इंडस्ट्रियल

फिडर ३०९

90:00

98:00

90:00 र

9६:00





